

liche Eigenschaft; vgl. Spr. (II) 7050. Bei den Gaina drei गुणव्रत Hem. Jogaç. 2, 1. 3, 1. 4. 73. — Ueber die verschiedenen Bedd. des Wortes s. Pat. a. a. O. 5, 28, a.

गुणाय् mit सम् multiplizieren: संगुण्य Sūrijas. 4, 13. 11, 14.

गुणवत् adj. mit einer Schnur — und zugleich mit guten Eigenschaften versehen Spr. (II) 4011. 7247.

गुणाय् zu einem Vorzug werden Spr. (II) 7518.

गुणिन् 1) c) doppelsinnig (vgl. Nachträge) auch Spr. (II) 3160. 3885. — e) Guṇa (die erste Vocalsteigerung) erfordernd KĀTANTRA 3, 5, 8 (im Comm. letzte Zeile ist अगुणिन्यपि zu lesen). 6, 84. 4, 1, 9.

गुणी adv. mit अस् sich Jmd (gen.) zu Willen fügen SĀMAVIDH. Br. 2, 6, 7. mit भू dass. 5, 3. 6. 3, 7, 3 (०भूत).

गुण्डक 1) KṛSHIS. 9, 1.

गुप्ति 2) (Nachträge), ०त्रय Hem. Jogaç. 1, 33. fg. 4, 83. मनो 1, 26 (zu lesen मनोगुप्त्ये ०). 40. वाग्गुप्ति 41. काय 42.

गुत्रकार् Jmd (acc.) zu seinem Lehrer machen Hem. Jogaç. 3, 25.

गुर्वर्थ (गुरु + अर्थ) m. der für den Lehrer bestimmte Lohn MBh. 1, 758. 14, 1645; vgl. गुरोरर्थ: 1669. गुर्वर्थम् = गुरोरिदम् Pat. a. a. O. 2, 333, a.

1. गुरू Sp. 772. Z. 9 v. u. lies सुगुणमपि st. सुगुप्तमपि.

गुरूक als Bez. der Zahl eif Sūrijas. 13, 1.

गृध 2) Z. 9 गृधा निलीयते, wie wir vermuthet hatten, ed. Bomb.

गृधवक्त्रा f. N. pr. einer Göttin KĀLĀKĀRA 3, 134.

गृधर्ष्या (Conj.) f. Besorgung des Hauses Spr. (II) 7203.

गृध्वभु (Nachträge) auch MBh. k. 154. — Vgl. गृध्वकुल weiter unten.

गृध्वभ्रया (nach गृध्वप्रहिणी) nach गृध्वभ्रमिन् zu stellen.

गृध्वकुल m. Moschusratte H. an. 3, 94. — Vgl. गृध्वभु.

गृहीय् (von गृह्), ०यति Etwas (acc.) für ein Haus halten Spr. (II) 3899.

गो 24) (Nachträge) Sūrijas. 1, 42. 2, 36. 3, 44. wegen der neun Erden.

गोडिम्ब, so H. an. 5, 35 und MBh. b. 17 st. गोडुम्ब 1).

गोणिकापुत्र (Nachträge) Pat. a. a. O. 1, 290, b.

गोतम N. pr. und zugleich der grösste Ochs (vgl. गोतर unten) Spr. (II) 4873. Die Stelle MBh. 13, 4490 (am Ende des Artikels) lautet in der ed. Bomb.: गोदमो दमतो ऽधूमा ऽदमस्ते स० । चिद्धि u. s. w. mit Weglassung von गोभिस्तमो u. s. w. NILAK. kennt auch unsere Lesart.

गोतर m. ein besserer Stier, f. अा eine bessere Kuh Pat. a. a. O. 5, 60, a. — Vgl. गोतम oben.

गोता f. eine dialektische Form für गो Kuh Pat. a. a. O. 1, 10, b.

गोत्र 1) l) lies Wahrscheinlichen st. Zukünftigen.

गोदेहिका f. Bez. einer best. Art des Sitzens (die Stellung beim Melken) Hem. Jogaç. 4, 123. 131.

गोध m. pl. N. pr. eines Volkes MBh. 6, 349 nach der Lesart der ed. Bomb., सोध ed. Calc.

गोधावती f. eine best. Pflanze, = वटपत्नी Bālvapa. im ÇKDr. u. d. letzten Worte.

गोमन्द् RĪGA-TAR. 3, 527 in beiden Ausgg. fehlerhaft für गोमर्द्.

गोमर्द् 2) a) KĀRAKA 1, 27.

गोपति der Mond Spr. (II) 1662.

गोपापुत्र m. ein best. zu den Pratuda gezählter Vogel KĀRAKA 1, 27.

गोपोतालिका f. im Apabhraṃça so v. a. गो Kuh Pat. a. a. O. 1, 10, b.

गोमौञ्ज् adj. ein Rind verdienend RV. 10, 97, 5.

गोमत्य् ०त्यते = गोमान्वाचरति Pat. a. a. O. 1, 269, a. 7, 71, a.

गोरस Kuhmilch Hem. Jogaç. 3, 7.

गोल 1) Erdkugel Sūrijas. 8, 12. 12, 32. 34. 53. 55. 62. 13, 3. 17. fg. 25.

Hemisphäre 3, 24. 31. 13, 8.

गोलिका f. Kugelchen: गर् ० SĀMAVIDH. Br. 3, 4, 3.

गोवपुष, lies गोवपुस् adj. als Kuh gestaltet.

गोविन्द् Z. 1, bei KĀT. schon संज्ञा, nicht adj.; vgl. Pat. a. a. O. 3, 61, b.

गौड 1) d) sg. Spr. (II) 7562.

गौतमवन n. N. pr. eines heiligen Ortes TBr. Comm. 3, 564.

गौतमार्धिक adj. Pat. a. a. O. 4, 76, b.

गौनर्द् m. N. pr. eines Autors MALLIN. zu KUMĀRAS. 7, 95 bei STENZLER: गौनर्द् (richtig) Verz. d. Oxf. H. 113, b, 20.

गौमय (von गोमय) adj. von Kuhmist hommend: भस्मन् Pat. a. a. O. 4, 87, a.

गौमयान Z. 1 lies 144 st. 114.

गौलक्षणिक Pat. a. a. O. 4, 67, a. ०लक्षणिक gedr.

गौल्मिक adj. ebend. 4, 73, b.

गुमुष्टि fehlerhaft für गु०.

1. प्रथ् mit अनु, partic. verknötet, fest: वातानुप्रथितवर्चस् KĀRAKA 8, 17.

— वि, partic. 2) विप्रथितमुपवेश्यते KĀRAKA 8, 17.

ग्रन्थिक wohl Erzähler, Rhapsode Pat. a. a. O. 1, 283, a. 3, 28, a.

ग्रन्थिवद्मक m. eine Art Stahl ÇKDr. u. वद्म.

ग्रम् (ग्रह्), die monströse Form गृह्णीयामि MBh. 1, 3109 in beiden Ausgg., die v. l. hat aber गृह्णीयामिमामात्मज्ञम्. अगृहीताम् 2. du. aor. R. ed. Bomb. 1, 4, 4. bestimmen, berechnen Sūrijas. 14, 13. 19. so v. a. ग्रह् mit अनु hegen, pflegen Bālg. P. 2, 9, 26.

— समनु vgl. समनुप्राज्ञ.

— उप aufheben: पाणिभ्याम् Spr. (II) 7038 (Conj.).

— परि 7) das letzte Beispiel zu streichen; hier bedeutet परिगृह्य so v. a. ohne. — 14) (Nachträge) Z. 3 lies Goar. st. Schol. Dieser erklärt सत्येन durch अमोघतया.

— प्रति 5) Z. 5 lies TS. 7, 2, 40, 2 st. 2, 10, 2.

— वि 8) Z. 7. fg. die Stelle PĀNĪKĀT. I, 231 zu streichen; vgl. Spr. (II) 2249.

— अपिसम् an sich ziehen RV. 10, 44, 4.

1. प्रस् am Ende, प्रस्त adj. und n. Bez. einer best. fehlerhaften Aussprache der Vocale Pat. a. a. O. 1, 20, a.

प्रह् 2) e) ebend. 7, 58, a. b.

प्रह्णवत् adj. ausdrücklich erwähnt, — genannt ebend. 4, 2, a. 12, a.

प्रहीतृ 2) empfangend —, erhaltend von (abl.) Spr. (II) 7517.

प्रामकूटक m. etwa Dorfschulze Spr. (II) 2287. 5762.

प्राम्य 1) d) अग्राम्यत् n. = उदारता Urbanität VĀMANA 3, 2, 12.

प्रास 3) amount of obscuration Sūrijas. 4, 20. 23. 5, 13. 6, 17. — 4) Eklipse Sūrijas. 4, 11. 6, 18. die erste Berührung mit dem verfinsterten Himmelskörper 4, 16. 5, 14. 6, 6. 7. 20.

प्राकृक m. der verfinsterte Himmelskörper Sūrijas. 4, 12. 22. 6, 3. 11. 16. fg. 21.

प्राज्ञ m. der verfinsterte Himmelskörper Sūrijas. 4, 11. fg. 22. 25. 6, 3.